

गान्. im ÇKD. CĀRÑG. SAMH. 2, 2, 41.

लज्जावत् (wie eben) adj. verschämt, verlegen MB. 3, 2152. RAGH. 7, 22. KATHĀS. 90, 54. SĀU. D. 99. Davon nom. abstr. लज्जावत् n. 41, 2. लज्जाशील adj. schamhaft, verlegen AK. 3, 1, 28. H. 390.

लज्जिरी f. = लज्जालू 2) RĀGAN. im ÇKD. — Vgl. लज्जरी.

लज्जा f. = लज्जा 1) ÇABDAR. im ÇKD.

लज्जकृत Eleusine coracana (eine Körnerfrucht) RĀGAN. in NIGH. PR. लज्जा f. Geschenk H. 737. HALĀJ. 2, 279.

1. लज्ज् लज्जाति भर्त्सने, v. l. भर्त्सने) DHĀTUP. 7, 65. — Vgl. 2. लज्ज्.
2. लज्ज् लज्जैयति (द्विसाबलादाननिकेतनेषु) DHĀTUP. 32, 30, v. l. (भाषार्थ, v. l. भाषार्थ) 33, 141. लज्जैयति und लज्जाप्रयति (प्रकाशने) 35, 66, v. l. — Vgl. 3. लज्ज् उपद लज्ज्.

लज्ज 1) m. a) = पद H. an. 2, 75. — b) = कर्त्तव्य H. an. HĀR. 253. — c) = पुरुष GĀTIDH. im ÇKD. — d) = पञ्च HĀR. — 2) f. श्री a) an adulteress. — b) sleep. — c) a current. — d) Lakshmi Wilson nach ÇABDĀRTHAK.

लज्जिका f. Hure TRIK. 2, 6, 5. H. 333.

लट् लेटित (बाल्य, nach Andern auch परिमाषणे) DHĀTUP. 9, 11. — Vgl. लट्.

लट् m. = प्रमादवचन und दोष VIÇVA im ÇKD. Dieb DHR. bei WILSON. — Vgl. लट्य.

लेटक m. = डुर्न UGGVĀL. zu UNĀDIS. 2, 32. — Vgl. लट्, लट्.

लेटकन m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 309, b, 4.

लेटकामिश्य m. N. pr. eines Mannes HALL XVIII (nach dem Index).

लेटपर्ण n. = वच RĀGAN. im ÇKD. größerer Zimmt DHANY. in NIGH. PR. लट् m. = डुर्न ÇABDAR. im ÇKD. — Vgl. लेटक, लट्.

लट्य् लव्यति (प्रमादवचने) GĀNARATNAM. im gaṇa काण्डादि zu P. 3, 1, 27. — Vgl. लट्.

लट् UNĀDIS. 1, 151. 1) m. a) Pferd. — b) = जातिविशेष, vulg. नेतुया (a dancing boy nach HAUGHT.). — c) ein best. Rāga UNĀDIK. im ÇKD. — 2) f. श्री AK. 3, 6, 1, 10. = तुलिका UGGVĀL. angeblich nach HĀR.; st. dessen तुलिका VIĀPI und RABHASA ebend. a) ein best. Vogel TRIK. 3, 3, 421. H. an. 2, 536. MED. v. 22. HĀR. 256. VIÇVA bei UGGVĀL. VĀGBH. 6, 48. PRĀJAÇKITTEND. 32, b, 2. = प्रामचटक RĀJAM. (nach AUFRECHT). — b) Safflor H. 1159. H. an. — c) eine Karañgā-Art MED. VIÇVA. die Frucht einer Karañgā-Art TRIK. Frucht überh. MED. und VIÇVA. — d) = वाय वीच्वा; so auch MED., wo aber nach den Corr. वय (d. i. वच्य) zu lesen ist; = वय वीच्वा TRIK. — e) = घूत Würfelspiel VIĀPI und RABHASA bei UGGVĀL. — f) = शिनी (!) HĀR.; st. dessen शिली UGGVĀL. nach ders. Aut. — g) = धमरक, vulg. भेड़री BHARATA zu AK. nach ÇKD.

लट्याका f. = लट् ein best. Vogel MB. 12, 6720 nach der Lesart der ed. Bomb., लट्याका ed. Calc.

लट्, लेटित (विलासे) DHĀTUP. 9, 76. लट्यति (जिह्वान्मयने, v. l. जिह्वा-न्मयनयोः; जिह्वान्मयनयोः) 19, 53. लट्यति und लाउयति (आनेपे) 38, 81, v. l. लाउयति (उपसेवायाम्) 32, 7. लाउयते (ईप्सायाम्) 33, 15, v. l. लडित = ललित VIJUTP. 138, 163. — Vgl. लट्.

लउक m. pl. N. pr. eines Volkes MB. 6, 2083. घेनुक ed. Bomb.

लउर्धवाट m. Titel einer Schrift über die Bedeutung des Praesens (लट्)

लउर्कृ 1) adj. hübsch, schön TRIK. 3, 1, 13. GAUPA beim Schol. zu H. 1443. Vgl. लगड. — 2) m. N. pr. eines Volkes VARĀH. BRH. S. 14, 22. लक्ष्मी v. l.

लडु m. = डुर्न ÇABDAR. im ÇKD. — Vgl. लट्क, लट्.

लडु eine Art Gebäck R. in LA. (III) 39, 3. It is made of coarsely ground gram or other pulse, or of corn-flour, mixed up with sugar and spices, and fried in ghee or oil. It is distinguished into several varieties. MOLESW. u. लाट्.

लडुक m. n. dass. H. c. 96 (hier falschlich लडुक). ÇABDAK. und RĀGAV. im ÇKD. VIJUTP. 134. VET. in LA. (III) 9, 11, 13. सावित्रि लडुकान्द्यात् MATSJA-P. 283, 20. लडुकानि तिलानों च BRAHMAYAIV-P. 3, 8, 53. मिष्ठानं लडुकफलम् 2, 61, 73. लडुकैः फेनिकामिश्य KĀCCH. 4, 95. Vgl. GILDEMEISTER in LA. (III) S. 257.

लट्टा f. N. pr. eines Frauenzimmers RĀGA-TAR. 7, 406.

लट्टाका s. लट्टाका.

लएट्, लएउयति (उत्तेषणे) DHĀTUP. 32, 9. (भाषार्थ) 33, 125. — Vgl. श्रालएट्.

लएट n. Unrath des Körpers, Excremente ÇKD. mit folgendem Beleg (BHĀG. P. 10, 37, 8): समेयमानेन स कृष्णबाङ्गना निरुद्धवायुशराणाश्च वित्तिन् । प्रस्विनग्रात्रः परिवृत्तलोचनः पवात लएटं विसृन्तितौ व्यसुः ॥ लेएट ed. Bomb.

लएट् London: °॒॒ aus London gebürtig MERUTANTRA 23 im ÇKD.

लता f. 1) Schlinggewächs AK. 2, 4, 1, 9, 11. H. 1117. an. 2, 191. MED. t. 31. HALĀJ. 2, 25. BALA bei MALLIN. zu NAISH. 1, 85. वृक्षगुल्मलतावृष्ट्यस्त्वक्सारास्त्वानात्यातः MBH. 6, 171, 13, 2992. वनस्पत्योषधिलतास्त्वक्सारा वीरुद्धा कुमा: BHĀG. P. 3, 10, 18. गुल्मवृक्षोलतानां च पुष्पितानां च वीरुद्धम् M. 11, 142. तृणगुल्मलतानाम् 12, 58. लता वल्लीश्य गुल्मांश्य R. 2, 80, 6. लतावितानगुल्मान् R. GORR. 2, 87, 9, 3, 21, 13. VARĀH. BRH. S. 29, 14, 48, 5, 53, 18, 83, 1. MBH. 1, 6005. न लता वर्धते जातु महादुममनायिता 3, 1396. R. 4, 9, 12, 51, 23, 2, 52, 95. °प्रतानोद्धयितैः कैश्चैः RAGH. 2, 8, 10, 3, 7. VIKR. 13. सिद्यते चीपते चैव लता पुष्पफलार्थिना Spr. 2303. VARĀH. BRH. S. 46, 95. KATHĀS. 18, 277, 22, 103. BRAHMA-P. in LA. (III) 49, 12. उद्यानं, वनं ÇAK. 16. अमृतं (Gegens. विषवृक्षारी) Spr. 1349. am Ende eines adj. comp. (f. श्री): शस्तीषधिदुमलता (vom folgenden मधुरा zu trennen nach KERN) महीं VARĀH. BRH. S. 33, 88. श्रीं RĀGA-TAR. 6, 233. Mit einer Liane werden verglichen: a) die Brauen: भूं KUMĀRAS. 2, 64. MEHG. 48. ÇAK. 63. Spr. 472, 663. VARĀH. BRH. S. 12, 9. DAÇAK. 78, 2. Verz. d. Oxf. H. 88, a, 21. — b) die Arme: भुङ्गं MEHG. 93. RAGH. 9, 46. बबन्धास्य काएठ भुवलतास्त्वज्ञम् KATHĀS. 18, 369, 20, 222. बा-कुँ RĀGA-TAR. 5, 27. — c) die Klinge eines Schwertes: खड़ं KATHĀS. 19, 104, 44, 147, 50, 5. — d) die Locken: अलका॑ Spr. 3610. — e) der schlanke Körper eines Weibes: स्विन्नग्रात्रलता BRAHMA-P. in LA. (III) 37, 20. — f) der Blitz: तटिलाता RT. 2, 20. KIR. 10, 19. वियुलाता KATHĀS. 23, 41, 34, 223. — 2) = शाला Ranke AK. 2, 4, 1, 11. H. 1119. H. an. MED. (°शालये: st. °शालयोः zu lesen). BALA. चूतं Spr. 3991. — 3) Bez. verschiedener Pflanzen: Panicum italicum AK. 2, 4, 2, 36. H. an. MED. BALA; Trigonella corniculata AK. 2, 4, 2, 21. TRIK. 3, 3, 181. H.